

सफाई कर्मचा-यांची रिक्त पदे
लाड समितीच्या शिफारशीप्रमाणे वारसा
पध्दतीनुसार भरण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

नगर विकास विभाग

परिपत्रक क्रमांक:-सफाई-२००७/१३२/प्र.क्र.३१/०७/नवि-६

मंत्रालय, मुंबई-४०००३२

दिनांक:- १० सप्टेंबर, २००७

- पहा:- १) नगर विकास विभाग परिपत्रक क्रमांक:-संकीर्ण-२२९२/१९९९/प्र.क्र.१६४/९२/
नवि-६, दिनांक ५ नोव्हेंबर, १९९२.
- २) नगर विकास विभाग परिपत्रक क्रमांक:-संकीर्ण-२२९२/१९९९/प्र.क्र.१६४/९२/
नवि-६, दिनांक १२ जानेवारी, १९९४.
- ३) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक:-अकंपा-१००४/प्र.क्र.५१/२००४,
आठ. दिनांक २२ ऑगस्ट, २००५.
- ४) नगर विकास विभाग परिपत्रक क्रमांक:-लासशि-२००६/६९/प्र.क्र.१०६/०६/
नवि-६, दिनांक ११ ऑगस्ट, २००६.
- ५) नगर विकास विभाग परिपत्रक क्रमांक:-लासशि-२००६/६९/प्र.क्र.१०६/०६/
नवि-६, दिनांक १८ जानेवारी, २००७.

प्रस्तावना:-

राज्यातील महानगरपालिका /नगरपालिका यांच्या आस्थापनेवरील घाण काम
करण-या सफाई कर्मचा-यांना वारसा हक्काने नोकरी देण्याबाबत मार्गदर्शक तत्वे
संदर्भाधिन क्रमांक-१ व २ अन्वये विहित करण्यात आली आहेत. तथापि, सदर आदेशांचे
तंतोतंत परिपालन होत नसल्याचे शासनाचे निदर्शनास आले आहे. लाड समितीच्या
शिफारशीनुसार वारसा पध्दतीच्या अंमलबजावणीबाबत शासनाने वेळोवेळी आदेश निर्गमित
केले आहेत, या आदेशांचे पूर्णतः परिपालन व्हावे याबाबत शासनाची भूमिका आग्रही
आहे. या संदर्भात सफाई कर्मचा-यांच्या विविध मागण्यांबाबत तत्कालीन प्रधान सचिव
(नगर विकास) यांचे समवेत दिनांक ९ मार्च, २००७ रोजी झालेल्या बैठकीत खालील
मुद्द्यांवर चर्चा झाली व त्यानुसार निर्णय घेण्यात आले आहेत.

शासन परिपत्रक:- राज्यातील महानगरपालिका /नगरपालिका मध्ये यांच्या
आस्थापनांवर असलेल्या पदांचा आढावा बहुतांशी पूर्ण झाला असून, सफाई कामगारांची
मंजूर रिक्त पदे भरली गेली नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आणण्यात आले आहे.
राज्यातील महानगरपालिका /नगरपालिका मध्ये नोकर भरती करताना वारसा हक्काची
रिक्त पदे सत्वर भरण्याची कार्यवाही संबंधीत आस्थापना अधिका-यानी करावी. तसेच
त्यांना सूचीत करण्यात येते की, महानगरपालिका/नगरपालिका कडे वारसा हक्काची
प्रलंबित प्रकरणे तसेच संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांच्याकडे
नवीन पदनिर्मितीची प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ निकालात काढण्याच्या दृष्टीने
आवश्यकता कार्यवाही करावी.

वैद्यकिय कारणास्तव सफाई कर्मचा-याला सेवानिवृत्ती घेणे भाग पडल्यास त्याने २० वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण केली असेल तरच त्याला वारसा हक्काचा लाभ अनुज्ञेय होतो अन्यथा नाही अशा सूचना यापूर्वी प्रसृत करण्यात आलेल्या आहेत. तथापि, वैद्यकिय कारणास्तव सफाई कर्मचारी विकलांग झाल्यास, सफाई कर्मचा-याचे कर्तव्य पार पाडण्यास तो असमर्थ ठरल्यास त्याने २० वर्षे सेवा पूर्ण करणे ही अट जाचक आढळून आली आहे. सदर बाब शासनाने विचारात घेतली असून, २० वर्षे अर्हताकारी सेवेची अट वगळण्याचा निर्णय घेतला आहे, तथापि, अशावेळी सादर केलेल्या विकलांगतेबाबतच्या प्रमाणपत्रात वैद्यकिय कारणे विशद केलेली असणे व असा सफाई कर्मचारी स्थायी पदावर स्थायी कर्मचारी म्हणून कार्यरत असणे आवश्यक आहे.

"किमान वेतन कायदा (सफाई कामगारांसाठी), १९४८ प्रमाणे व इतर भत्यासहीत वेतन देण्यात यावे, बदली कामगार व रोजंदारी कामगारांची वरीष्ठता यादी तयार करुन तसेच न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रिक्त जागा भरण्यात याव्यात." या विविध संघटनानी केलेल्या मागणीचा शासनाने विचार केला असून, राज्यातील महानगरपालिका/नगरपालिका यांनी सदर मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने उचित कार्यवाही करावी असे संबंधीतांना सूचित करण्यात येते.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

मि. कृ. पुराडउपाध्ये

(मो. कृ. पुराडउपाध्ये)

महाराष्ट्र शासनाचे उपसचिव

प्रति...

आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई.

सर्व विभागीय आयुक्त व प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन.

सर्व महानगरपालिका आयुक्त.

सर्व जिल्हाधिकारी.

सर्व नगरपरिषदा/नगरपंचायती यांचे मुख्याधिकारी.

नगर विकास विभागातील सर्व सहसचिव/उपसचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी.

निवडनस्ती (नवि-६) नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.